

Secretarial Department

October 25, 2024

Ref. FEDFINA/ CS/ 182/ 2024-25

Exchange Plaza, Bandra-Kurla Complex,

The Manager The Manager

Listing Department Department of Corporate Services

The National Stock Exchange of India Limited BSE Limited

Bandra (E), Mumbai - 400 051 Floor 25, Dalal Street, Mumbai - 400 001

SYMBOL FEDFINA Scrip code: 544027

BSE NCD Company Code: 12337

Phiroze Jeejeebhoy Towers,

ISIN: INE007N08023, INE007N07041, INE007N08015,

INE007N07058 and INE007N07033

Sub: Newspaper Publication of Unaudited Financial Results of Fedbank Financial Services Limited ("Company") for the second quarter and half year ended September 30, 2024.

Dear Sir/Madam,

Pursuant to the Regulation 30 and Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended, please find enclosed copies of the newspaper publication pertaining to financial results of the Company for the second quarter and half year ended September 30, 2024. The publication were made in Business Standard (English) (all India editions) and Mumbai Pratahkal (Marathi) (Mumbai edition) newspapers today i.e October 25, 2024.

The above information will also be hosted on the Company's website, at https://www.fedfina.com/

The above is submitted for your kind information and appropriate dissemination.

Thanking you,

Yours Faithfully
For Fedbank Financial Services Limited

Rajaraman Sundaresan Company Secretary & Compliance Officer Membership No.:F3514

Encl - As above

DEATH OF A

face during cash-on-delivery orders

Amount in ₹ Lakh



INDIAN ENERGY EXCHANGE LIMITED

Extract of the Unaudited Financial Results for the Quarter and Half Year Ended 30th September, 2024

Consolidated Standalon Quarter Ended Half Year Ended Quarter Ended Half Year Ended Particular 30-09-2023 30-09-2024 30-09-2024 30-09-2024 30-09-2023 30-09-2024 Unaudited Unaudited Total Income from Operations 16 776 88 13 297 40 32,223.89 16 785 44 13 288 82 32,220.03 Net Profit for the period (before Tax and Exceptional items) 14.516.15 11.433.7 27,308.12 14,292.32 11.078.95 26.783.46 Net Profit for the period before tax (after Exceptional items) 14 516 15 11.433.7 27 308 12 14.292.32 11 078 95 26 783 46 4 Net Profit for the period after tax (after Exceptional items) 10,832.37 8,646.00 20,476.39 10,608.40 8,286.98 19,950.72 8.664.94 19.926.75 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for 10.842.93 20.452.96 10.618.42 the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax) Equity Share Capital 8.908.75 8.908.71 8.908.75 8.908.75 8.908.71 8.908.75 Other Equity (excluding Revaluation Reserve) as shown in the 88,308.4 71,000.89 69,537.74 85,910.00 Audited Balance Sheet of the previous year Earnings Per Share* (of ₹1/- each) - Basic: 1.22 0.93 2.24

- Diluted

a. The above is an extract of the detailed format of Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the Quarter & Half year ended 30th September 2024 filed with the Stoci Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly financial results are available on the websites of the BSE Limited and National Stock Exchange of India Ltd (i.e. www.bseindia.com and www.nseindia.com), and on the website of the Company i.e. www.iexindia.com. The above Financial Results have been reviewed by Audit Committee and approved by the Board of Directors in their respective meetings held on 24^h October 2024.

1.22

0.97

2.30

1.19

0.93

Satyanarayan Goel Chairman & Managing Director

2.24

Date: 24th October 2024



DELIVERY AGENT

A murder has brought into focus the risks agents

VIRENDRA SINGH RAWAT, PEERZADA ABRAR, ARYAMAN GUPTA & BHAVINI MISHRA Lucknow/Bengaluru/New Delhi, 24 October

n the last week of September, Bharat Kumar, a 32-year-old Flipkart delivery agent, was allegedly strangled in the Chinhat area of Lucknow while delivering two smartphones worth nearly ₹1,00,000 to a customer via cash-on-delivery (CoD). His body was later dumped in a canal. His disappearance triggered a police investigation, leading to the arrest of one accused and the surrender of another.

The killing has once again cast a spotlight on the dangers faced by delivery agents across India, particularly those dealing with CoD transactions. Following Kumar's murder, delivery workers have raised urgent demands for better safety measures.

Chief among their concerns is the need to cap CoD orders at ₹2,000, along with provisions for camera-mounted helmets, GPS-equipped bikes, and enhanced institutional insurance, besides financial support for families in case of accidents or fatalities. Some of these measures, they argue, could serve as deterrents and help authorities track and respond to dangerous situations more effectively.

CoD, a popular payment mode in the e-commerce ecosystem, allows customers to pay for their purchases upon delivery. While it helps capture a vast customer base reluctant to engage with online payments, it places a significant burden on delivery agents who often find themselves carrying large sums of money or valuable products. The cash involved can make these workers easy targets for theft, fraud, and violence.

Several delivery agents spoken to said they feel vulnerable, particularly when delivering expensive items in remote or poorly lit areas. Late-night deliveries compound the threat.

Cash-on-delivery orders of expensive products are particularly dangerous, said Vipin Kumar (name changed on request), a delivery agent. "At times, we have to deliver these items in deserted areas or during late hours, and there is always the fear that something bad could happen. But we don't have the support we need to protect ourselves," he added, stressing the necessity of improved safety

protocols for high-value deliveries. Following Bharat Kumar's death, his family, alongside delivery agents, staged a demonstration on October 3 outside the warehouse where Bharat worked. The protesters called for capital punishment for his killers and demanded ₹25 lakh in compensation for his family. They highlighted the precariousness of delivery jobs and drew attention to the lack of $comprehensive\,safeguards\,for\,those$ employed in the industry.

Bharat Kumar's brother, Prem, who is a lawyer, spoke about the inherent risks in his brother's job. "His job was dangerous, especially when it involved delivering expensive products. It's difficult work, and now we've lost him," he said. While Flipkart has offered an insurance cover of Rs 5 lakh and promised additional financial aid to the family, Prem Kumar is also pushing for

LEGAL GAPS

In India, gig workers, including delivery agents, are primarily governed by contractual agreements rather than traditional labour laws. "This leaves significant gaps in their legal protection, particularly concerning workplace safety," said Ankit Rajgarhia, principal associate, Karaniawala & Co. Despite handling cash and valuable goods, these workers lack robust protections afforded to regular employees, such as under the Industrial Disputes Act or the Employees' Compensation Act, he

▶ The Code on Social Security, 2020 acknowledges gig and platform workers as a distinct workforce category, said Bishen Jeswant,

TOP DEMANDS

■ Need to cap CoD orders

at₹2,000

camera-

mounted

■ Provisions for

helmets, GPS-

equipped bikes,

institutional insurance

and enhanced

coverage, until the code as well as into effect.

broader systemic reforms to protect delivery agents from meeting the same fate as his brother.

The no-go areas

Companies operating in the logistics and delivery sectors have recognised the challenges their workers face, though their responses vary.

Flipkart said as a precautionary measure, it has disabled CoD in 350 high-risk pincodes to reduce fraud and crime. A Flipkart

spokesperson said its machine learning algorithm also detects fraudulent customers, enabling its safety team to take corrective actions. Besides this, "enforcement officers are available at

both central and zonal levels, providing 24x7 on-ground support and coordinating with law enforcement agencies to resolve incidents," the spokesperson added.

Other major players like Zomato and Amazon said they too have made efforts to protect their workers.

Zomato CEO Rakesh Ranjan said that based on feedback from its delivery partners, the company had identified "Black Zones" — areas with a history of crime — where the delivery teams no longer accept orders. These zones include unsafe forest/wildlife areas, those facing natural calamities or reporting incidents of snatching/threat to life, locations where road conditions are poor, high accident-prone areas, and isolated ones such as hilly regions and villages, among others.

In addition, Ranjan said Zomato provides personal accident insurance and health coverage. "In situations of roadside emergencies or accidents, delivery partners have the SOS button

Mangaldas. However, "the provisions of this code are vet to be enforced." Some states, like Rajasthan and Karnataka, have introduced laws to register gig workers and provide social security, but these initiatives are still limited, Jeswant added. ▶ Until the Social Security Code

partner in the employment law

practice at Cyril Amarchand

takes full effect, gig workers do not enjoy the benefits of life or accidental insurance, said Subhash Bhutoria, founder of Law SB, a Noida-headquartered law firm. He urged aggregators to implement internal schemes to safeguard workers in the interim, particularly for insurance

> central and state schemes come

> > on their application that is displayed prominently on the home screen," Ranjan said. This button, he added, can be pressed to summon an ambulance, claiming

that the response time averages 12 minutes Flipkart, too, said it has an SOS app for emergency

assistance, covering road accidents, medical needs, fire incidents, and safety threats, along with a helpline that operates through its "security

command centre". ■ Financial support for Female delivery agents families in case of face even greater risks. accidents or fatalities Companies like Zomato and Flipkart said they are cognisant of this

and have responded by introducing self-defence training and providing them with safety kits that include pepper spray, flashlights, and other protective gear. "Women delivery agents are not deployed in high-risk areas and have flexible working hours," the Flipkart spokesperson said.

Besides the threat from humans, Amazon said it empowers its drivers to report the presence of a dog at delivery locations via a mobile app to notify the risk to future delivery associates. The company added that it is also particular about mandatory helmet usage, and enforces it through an AI-based app that requires riders to submit selfies for verification.

None of these companies, however, responded to whether they have a limit on the value of a cash-on-delivery order, or the total amount of cash a delivery agent can carry at a time.

Fedbank Financial Services Limited

Registered & Corporate Office: 1101, 11th Floor, Cignus, Plot No. 71A Powai Paspoli, Mumbai - 400087, Maharashtra Corporate Identity Number: L65910MH1995PLC364635 Tel: +91 22 68520601, Website: www.fedfina.com

Particulars

Net Profit / (Loss) for the period (before Tax

(after Exceptional and/or Extraordinary items Net Profit / (Loss) for the period after tax

after Exceptional and/or Extraordinary items

Total Comprehensive Income for the period Comprising Profit / (Loss) for the period (after tax) nd Other Comprehensive Income (after tax)]

Reserves (excluding Revaluation Reserve)

Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax

Total Income from Operations

Paid up Equity Share Capital

Securities Premium Account

FEDBANK

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2024

1.10.276

1.09.551

53.450

1.10.276

The state of the government with the state of the state o								
						INR in Lakhs		
For the Quarter end			ded	For the Qua	arter ended	For the Year ended		
	Sept 30, 2024	June 30, 2024	Sept 30, 2023	Sept 30, 2024	Sept 30, 2023	Mar 31, 2024		
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)		
	51,298	47,731	39,479	99,029	75,618	1,57,721		
	8,642	9,363	7,737	18,005	14,943	32,808		
	8,642	9,363	7,737	18,005	14,943	32,808		
	6,455	7,023	5,776	13,478	11,164	24,470		
	7,317	5,423	7,160	12,740	12,945	29,676		
	37,192	37,079	32,394	37,192	32,394	36,939		
	2,03,049	1,95,146	1,17,240	2,03,049	1,17,240	1,89,144		

53.450

N/A

1.08.823

N/A

9 Net worth 2,40,241 2,32,225 1,49,634 2,40,241 1,49,634 2,26,083 Paid up Debt Capital / Outstanding Debt 9,83,132 9,27,972 8,15,252 9,83,132 8,15,252 8,21,460 Outstanding Redeemable Preference Shares Debt Equity Ratio 4.09 3.63 Earnings Per Share (of Rs. 10 /- each) (for continuing and discontinued operations) 1.74 1.90 1.78 3.64 3.46 7.22 1. Diluted 1.73 1.88 1.78 3.61 3.46 7.12 14 Capital Redemption Reserve 200 200 200 200 200 200 15 Debenture Redemption Reserve N/A N/A N/A N/A N/A N/A Debt Service Coverage Ratio N/A N/A N/A N/A N/A N/A N/A N/A N/A N/A

Place · Mumbai

Date: October 23, 2024

The above unaudited financial results for the Quarter and Half year ended September 30, 2024 have been reviewed by the Audit Committee and approved by Board of Directors at its meeting held on October 23, 2024.

The above is an extract of the detailed format of the financial results for the quarter and half year ended September 30, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33, Regulation 52(4) read with Regulation 63 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended The full format of the financial results for the quarter and half year ended September 30, 2024 are available on the websites of the Stock Exchanges BSE Limited "www.bseindia.com" and National Stock Exchange of India "www.nseindia.com" and on the Company's website "www.fedfina.com".

Fedbank Financial Services Limited (the 'Company') has prepared financial results (the 'Statement') for the quarter and half year ended September 30, 2024 in accordance with Regulation 33, Regulation 52(4) read with Regulation 63 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 and the Accounting Standards specified under section 133 of the Companies Act, 2013 read with the Companies (Indian Accounting Standards) Rules 2015 as amended and the relevant provisions of the Companies Act. 2013, as applicable.

For and on behalf of Board of Directors Fedbank Financial Services Limited

> **Anil Kothuri** Managing Director & CEO DIN:00177945



apcotex industries limited

Registered Office:
49-53 Mahavir Centre, Sector 17, Vashi, Navi Mumbai - 400 703
Tel.: 022- 2777 0800 ● www.apcotex.com ● Email: redressal@apcotex.com
CIN: L99999MH1986PLC039199

EXTRACT OF STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER 2024

	(No. III Lanio)							
SR.		QUARTER ENDED			HALF YE	YEAR ENDED		
NO.	PARTICULARS	30th Sept.24 Audited	30th June 24 Audited	30th Sept.23 Audited	30th Sept.24 Audited	30th Sept.23 Audited	31st March 24 Audited	
1	Total Income from Operations	35,379.90	33,867.92	28,092.63	69,247.82	56,064.30	1,13,227.05	
2	Net Profit for the period (before tax, exceptional and / or extraordinary items)	1,526.71	2,008.56	2,123.67	3,535.27	3,769.71	7,451.79	
3	Net Profit for the period before tax (after exceptional and / or extraordinary items)	1,526.71	2,008.56	2,123.67	3,535.27	3,769.71	7,451.79	
4	Net Profit for the period after tax (after exceptional and / or extraordinary items)	1,095.34	1,480.10	1,531.20	2,575.44	2,743.19	5,387.87	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	1,705.20	2,311.28	1,666.10	4,016.48	3,802.37	7,424.46	
6	Paid up Equity Share Capital (Face value of Rs.2/- each)	1,036.90	1,036.90	1,036.90	1,036.90	1,036.90	1,036.90	
7	Earning per Share Basic & Diluted (*Not annualised)	2.11*	2.85*	2.95*	4.97*	5.29*	10.39	

Notes:

- The above is an extract of the detailed format of the results for the Quarter and Half year ended September 30, 2024 filed with the stock exchanges under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financial results are available on Company's website www.apcotex.com and on the website of the Stock Exchanges www.nseindia.com and
- The above financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on October 24, 2024.

For and on behalf of the Board

Sd/-Atul C. Choksey Chairman DIN: 00002102

Place: Mumbai Date: October 24, 2024







मतदार जागरूकतेच्या स्वीप कार्यक्रमाची नवी मुंबईत प्रभावी अंमलबजावणी

नवी मुंबई, दि. २४ (वार्ताहर) : विधानसभा निवडणूकीमध्ये नवी मुंबईतील प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा अधिकार बजावावा याकरिता महापालिका डॉ.कैलास शिंदे मार्गदर्शानानुसार मतदार जनजागृतीवर विशेष भर देण्यात येत आहे. यामध्ये १५० ऐरोली व १५१ बेलापूर स्वीप समुहांप्रमाणेच मुंबई महानगरपालिकेच्या आठही विभाग कार्यालयांमार्फत विविध प्रसार माध्यमांचा वापर करून मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ऐरोली व बेलापूर विधानसभा मतदारासंघातील स्वीप अंमलबजावणीचे अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली विविध



उपक्रम राबविले जात आहेत.

या अंतर्गत शालेय पातळीवर विविध उपक्रमांचे आयोजन केले जात असून उद्याचे मतदार असणा-या विद्यार्थ्यांच्या मनावर मतदानाचे महत्व बिंबवले जात आहे तसेच त्यांच्या पालकांनी व कुटुंबियांनी मतदान करावे असा आग्रही संदेश त्यांच्यामार्फत

पोहचविला जात आहे

या अनुषंगाने आज नेरूळ येथील एसआयईएस कॉलेजमध्ये रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये रांगोळीच्या माध्यमातन मतदानाचा संदेश विविध स्वरूपात चितारण्यात आला. अशाचप्रकारे ऐरोली येथील नमुंमपा शाळा

क्र. १०४ मध्येही रांगोळीच्या रंगातन मतदान करण्याविषयी आकर्षक आकृतीबंधातून जनजागृती करण्यात आली नमुंमपा शाळा क्र. ३० कोपरीगाव मध्ये आईबाबांना पत्रलेखनाचा अभिनव उपक्रम

आयोजित

विद्यार्थ्यांना आईवडिलांपर्यंत पोहचविण्याचा मतदानाचा संदेश हेतूही साध्य झाला. विद्यार्थ्यांनी लिहिलेली पत्रे त्यांनी पालकांना दाखविण्याच्या विद्यार्थ्यांना आल्या याशिवाय शाळेतील विद्यार्थ्यांनी कोपरीगांव जनजागृती रॅली घोषणा फलकांव्दारे नागरिकांमध्ये केली. नमुंमपा शाळा क्र. ३१ व ११४ कोपरखैरणे सेक्टर ७ येथे आयोजित 'लोकशाहीत मतदानाचे महत्व' या विद्यार्थ्यांनी अभिव्यक्त आवाहन

बसडेपो व वाशी रेल्वे स्टेशन, वेस्टर्न कॉलेज सेक्टर १६ सानपाडा, सेक्टर २३ तुर्भे जनता मार्केट परिसरात प्रभावीपणे राबविण्यात नागरिकांच्या समुहांना एकत्र करू करण्याविषयी आवाहन

आमदार क्षितिज ठाकूर यांच्या संकल्पनेतृन नवीन वर्षात पालिकेच्या ताफ्यात १०० बस येणार

विरार, दि. २४ **(वार्ताहर) :** 'पंतप्रधान इलेक्ट्रिक बस सेवा योजनें 'तर्गत वसई-विरार महापालिकेच्या प्रस्तावित नालासोपारा व नवघर पूर्व येथील बस आगाराच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. आमदार हितेंद्र ठाकूर व आमदार क्षितिज ठाकूर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर या योजनेंतर्गत आगारातील इलेक्टिक कामाकरता ११.४ कोटी; तर बांधकामासाठी ४ कोटी असा एकूण १५ कोटींचा निधी पालिकेला प्रथम टप्प्यात प्राप्त झाला आहे. या योजनेंतर्गत पालिकेला अंदाजित एकूण ३६ कोटी रुपयांचा निधी प्राप्त होणार आहे. या माध्यमातून वसई-विरार महापालिकेच्या ताफ्यात नवीन वर्षात आणखी १०० बस

दाखल होणार आहेत. केंद्र सरकारच्या 'राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमां रार्गत वसई-विरार महापालिकेच्या ताफ्यात येणाऱ्या ५७ इलेक्ट्रिक बसपैकी पहिल्या टप्प्यातील ओलेक्ट्रा कंपनीच्या ४० बस ऑगस्ट महिन्यात प्राप्त झालेल्या आहेत. केंद्र शासनाच्या 'राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमां`तर्गत खरेदी करण्यात येणाऱ्या ५७ इलेक्ट्रिक बसकरता १६ मार्च २०२१ रोजीच्या ठरावाला (क्रमांक ६१३) प्रशासकीय मंजुरी मिळाली होती. त्यानुसार २० जुलै ते १३ ऑगस्ट २०२१ या कालावधीत ई-निविदा मागवण्यात आली होती.य निविदा प्रक्रियेत हैदराबाद येथील ओलेक्टा ग्रीनटेक इंडिया प्रा. लि. कंपनीला प्राधान्य मिळाले होते. त्यामुळे या

कंपनीकडून पहिल्या टप्प्यात ४० बस खरेदी करण्यात आल्या आहेत. पैकी २० बस १० ऑगस्टपर्यंत आणून त्यांची नोंदणी पूर्ण करण्यात आली होती. विशेष म्हणजे; आमदार हितेंद्र ठाकूर व आमदार क्षितिज ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वातंत्र्यदिनी या बसचे लोकार्पण करण्यात आले आहे. तर उर्वरित २० बसही लवकरच दाखल होणार आहेत. या योजनेंतर्गत पुढील निधी प्राप्त होताच आणखी १७ बस खरेदी करण्यात येणार आहेत. शिवाय या बसकरता नालासोपारा व नवघर पूर्व येथे सर्व सोयींनी युक्त बस आगार होत आहे, अशी माहिती स्वातंत्र्यदिनीच्या 'जनता दरबारात` आमदार द्वयींनी दिली होती. दरम्यान; पहिल्या टप्प्यात येणाऱ्या ४० बस या विनावातानुकूलित स्वरूपाच्या आहेत. या बस

जीपीएस यंत्रणेने सज्ज आहेत. बॅक व फ्रंट कॅमेरा

डिजिटल नेमिंग, स्थानक

अपडेटेशनकरता स्पिकर

इत्यादी सुविधा या

वसई-विरार शहरात

पावसाळ्यात रस्त्यांवर

साचणारे पाणी लक्षात

घेऊन या बसची फ्लोअर

उंची ९०० एमएम इतकी

असेल, याची काळजी

घेण्यात आलेली आहे.

बसमध्ये आहेत.

homefirst

होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड

जीएनपीए

₹**9,92,**2**9**8 दशलक्ष y-o-y +34.2% | q-o-q +7.2%

₹**99,0६८** दशलक्ष y-o-y +22.7%| q-o-q +1.2%

9.0% y-o-y 00 bps | q-o-q 00 bps ₹९२२ दशलक्ष y-o-y +24.1%| q-o-q +5.1%

३० सप्टेंबर २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षाच्या परिणामांचा सारांश

(रु. दशलक्ष मध्ये, प्रति शेअर डेटा वगळता)

		समा	न तिमाही	समाप्त अर्ध वर्ष	समाप्त वर्ष	
अ.क्र.	तपशील	३० सप्टेंबर २०२४	३० सप्टेंबर २०२३	३० सप्टेंबर २०२४	३१ मार्च २०२४	
		पुनरावलोकित	पुनरावलोकित	पुनरावलोकित	लेखापरीक्षित	
9	ऑपरेशन्समधून एकूण उत्पन्न	३,७२९.१६	२,७३३.३१	७,०९३.३५	99,३७४.४६	
२	निव्वळ नफा / (तोटा) कालावधीसाठी (कर, अपवादात्मक आणि/किंवा असाधारण वस्तूपूर्व)	9,२०३.५७	९६४.४२	२,३३८.७७	३,९९९.६०	
3	करपूर्वी कालावधीसाठी निव्वळ नफा / (तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा असाधारण वस्तूंनंतर)	9,२०३.५७	९६४.४२	२,३३८.७७	३,९९९.६०	
8	करानंतर कालावधीसाठी निव्वळ नफा / (तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा असाधारण वस्तूंनंतर)	९२२.२५	٥٧٤.٥٧	9,७९९.९३	३,०५७.१७	
ч	कालावधीसाठीचे सर्वसमावेशक उत्पन्न [कालावधीसाठीचे नफा/(तोटा) यांसह (करानंतर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करानंतर)]	९१९.०७	७४०.९८	१,७९६.१८	३,०५४.८८	
Ę	पेड अप इक्विटी शेअर भांडवल	9७८.३४	9७६.३४	9७८.३४	900.03	
(y	राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळून)	२२,७१६.५३	9९,२९०.९८	२२,७१६.५३	२१,०३७.८२	
۷	सिक्युरिटीज प्रीमियम खाते	99,२७३.२३	99,004.98	99,२७३.२३	99,99६.७९	
9	निव्वळ वर्थ	२२,८९४.८७	৭९,४६७.३२	२२,८९४.८७	२१,२१४.८५	
90	भरलेले कर्ज भांडवल / थकीत कर्ज	८८,६७३.६४	६०,०१७.६०	८८,६७३.६४	७३,०२१.०३	
99	कर्ज समभाग प्रमाण	3.८७	3.0८	3.८७	3.88	
9२	प्रति शेअर कमाई (प्रत्येकी रु. २) (चालू आणि बंद केलेल्या ऑपरेशनसाठी)					
	१. मूलभूत	90.3६	۷.83	२०.२६	38.Ę ^c	
	२. विरलीकृत	90.00	۷.90	99.08	33.50	

- १. वर नमूद करण्यात आलेला ३० सप्टेंबर २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षासाठी आर्थिक निकालांच्या तपशीलवार स्वरूपाचा उतारा आहे ज्याचे लेखापरीक्षण समितीने पुनरावलोकन केले आहे आणि २४ ऑक्टोबर २०२४ रोजी झालेल्या त्यांच्या संबंधित बैठकीत संचालक मंडळाने मंजूर केले असून वैधानिक लेखापरीक्षकांद्वारे मर्यादित पुनरावलोकनाअधीन आहेत तसेच सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्वेंजमध्ये दाखल केले आहेत. उपरोक्त आर्थिक निकालचा संपूर्ण नमुना कंपनीच्या वेबसाइटवर (www.homefirstindia.com), बीएसई लिमिटेड (www.bseindia.com) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (www.nseindia.com) वर उपलब्ध आहे.
- २. कंपनी (भारतीय लेखा मानक) नियम, २०१५ अंतर्गत सुधारित केलेल्या Ind AS नुसार आर्थिक विवरणे तयार केली गेली आहेत
- ३. ३० सप्टेंबर २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षात लेखा धोरणांमधील बदलांमुळे निव्वळ नफा/तोटा, एकूण सर्वसमावेशक उत्पन्न किंवा इतर कोणत्याही संबंधित आर्थिक बार्बीवर कोणताही परिणाम होणार नाही
- ४. मागील कालावधीचे / वर्षाचे आकडे आवश्यक वाटेल तेथे पुनर्गठित आणि / किंवा पुनर्वर्गीकृत केले गेले आहेत

ठिकाणः मुंबई तारीखः २४ ऑक्टोबर २०२४

सही / -मनोज विश्वनाथन व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ

नोंदणीकृत कार्यालय: ५११, अक्मे प्लाझा, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०००५९ सीआयएन: एल६५९९०एमएच२०१०पीएलसी२४०७०३

फोन नंबर: ९१ ०२२ ६७४२५११८ ; ईमेल आयडी: corporate@homefirstindia.com; वेबसाइट: https://homefirstindia.com/

फेडबँक फायनान्शीअल सर्व्हिसेस लिमिटेड

नोंदणीकृत आणि कॉर्पोरेट कार्यालय : ११०१, ११ वा मजला, सिग्नस, प्लॉट क्रमांक ७१ ए, पवई, पासपोली, मुंबई ४०० ०८७, महाराष्ट्र. कॉपॉरेट आयडेंटिटी क्रमांक : L65910MH1995PLC364635 द्र. क्र. +९१ २२ ६८५२०६०१ वेबसाइट : www.fedfina.com



३० सप्टेंबर २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व अर्ध वर्ष अखेरकरिता अलेखापरीक्षित वित्तीय अहवालाचा सारांश

							(रुपये लाखांत)
		तिमाही अखेरकरिता			तिमाही अ	वर्ष अखेरकरिता	
अ. क्र.	विवरण	३० सप्टेंबर, २०२४	३० जून, २०२४	३० सप्टेंबर, २०२३	३० सप्टेंबर, २०२४	३० सप्टेंबर, २०२३	३१ मार्च, २०२४
		(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)
१	एकूण कार्यान्वयन उत्पन्न	५१,२९८	४७,७३१	३९,४७९	९९,०२९	७५,६१८	१,५७,७२१
٦.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (करपूर्व, अपवादात्मक बाबीं आणि / किंवा विशेष बाबींपूर्व)	८,६४२	९,३६३	७,७३७	१८,००५	१४,९४३	३२,८०८
₹.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा /(तोटा) (अपवादात्मक बाबीं आणि / किंवा विशेष बाबींच्या पश्चात)	८,६४२	९,३६३	७,७३७	१८,००५	१४,९४३	३२,८०८
٧.	कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबींच्या पश्चात)	६,४५५	७,०२३	५,७७६	१३,४७८	११,६४	२४,४७०
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (ज्यात नफा / (तोटा) कालावधीकरिता (करपश्चात)आणि अन्य सर्वंकष उत्पन्न (कर पश्चात यांचा समावेश आहे)	७,३१७	५,४२३	७,१६०	१२,७४०	१२,९४५	२९,६७६
ξ.	प्रदानित इकिटी समभाग भांडवल	३७,१९२	३७,०७९	३२,३९४	३७,१९२	३२,३९४	३६,९३९
७.	राखीव (मूल्यांकन राखीव वगळून)	२,०३,०४९	१,९५,१४६	१,१७,२४०	२,०३,०४९	१,१७,२४०	१,८९,१४४
۷.	सिक्युरिटीज प्रिमिअम खाते	१,१०,२७६	१,०९,५५१	५३,४५०	१,१०,२७६	५३,४५०	१,०८,८२३
٩.	निव्वळ मालमत्ता	२,४०,२४१	२,३२,२२५	१,४९,६३४	२,४०,२४१	१,४९,६३४	२,२६,०८३
१०.	प्रदानित कर्ज भांडवल/ थिकत कर्ज	९,८३,१३२	९,२७,९७२	८,१५,२५२	९,८३,१३२	८,१५,२५२	८,२१,४६०
११.	थिकत कपात विहित शेअर्स	-	-	-	-		
१२.	कर्ज इक्विटी रेशिओ	४.०९	8.00	4.84	४.०९	4.84	३.६३
१३.	उत्पन्न प्रति शेअर (रु १०/- प्रत्येकी) (चालू व खंडित कार्यचलनाकरिता) -						
	१. बेसिक १.७४	१.९०	१.७८	३.६४	३.४६	७.२२	
	१. डायल्यूटेड	१.७३	१.८८	१.७८	३.६१	३.४६	७.१२
१४.	भांडवल कपात राखीव	२००	200	२००	२००	२००	200
१५.	डिबेंचर रिडम्प्शन रिझर्व्ह लागू नाही लागू नाही लागू नाही	लागू नाही	लागू नाही	लागू नाही			
१६.	डेट सर्व्हिस कव्हरेज रेशीओ	लागू नाही	लागू नाही	लागू नाही	लागू नाही	लागू नाही	लागू नाही
१७.	इंटरेस्ट सर्व्हिस कव्हरेज रेशिओ	लागू नाही	लागू नाही	लागू नाही	लागू नाही	लागू नाही	लागू नाही

ए. ३० सप्टेंबर, २०२४ रोजी अखेर आर्थिक वर्षासाठी तयार करण्यात आलेल्या लेखापरीक्षित वित्तीय निकालांचा आहावा अंकेक्षण समितीने घेतला आहे आणि त्याला संचालक मंडळाने त्यांच्या २३ ऑक्टोबर २०२४ रोजी झालेल्या बैठकीत मान्यता दिली आहे

बी. वरील प्रमाणे देण्यात आलेला तपशील हा सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) नियंम २०१५ चा नियम ३३, नियम ५२ (४) तसेच नियम ६३ यांच्या अनुसार स्टॉक एक्स्चेंज कडे सादर करण्यात आलेल्या, ३० सप्टेंबर २०२४ रोजी संपलेल्या वित्तीय निकालांच्या विस्तृत माहितीचा सारांश आहे. ३० सप्टेंबर २०२४ रोजी संपलेल्या तिमाही निकालांचा सर्विस्तर तपशील बीएसई लिमिटेड यांचे संकेतस्थळ www.bseindia.com व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया www.nseindia.com व कंपनीची वेबसाइट www.fedfina.com येथे उपलब्ध आहे.

सी. फेडबँक फायनान्शीअल सर्व्हिसेस लिमिटेड (कंपनी) यांनी ३० सप्टेंबर २०२४ रोजी संपलेली तिमाही आणि आर्थिक वर्षासाठी तयार केलेले वित्तीय निकाल (पत्रके) सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरोंटस) नियंम २०१५ चा नियम ३३, नियम ५२ (४) तसेच नियम ६३ यांच्या अनुसार आणि कंपनी कायदा २०१३ चे कलम १३३ मध्ये निर्देशित करण्यात आलेले अकौंटिंग स्टॅंडर्झ तसेच त्यासह वाचा कंपनीज (इंडियन अर्कौटिंग स्टॅंडर्झ) नियम २०१५ आणि त्यात वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणा तसेच कंपनी कायदा २०१३ च्या लागू असलेल्या तरतुर्दीच्या अनुसार तयार केले आहेत.

संचालक मंडळाच्या वतीने आणि त्यांच्या करीता फेडबँक फायनान्शीअल सर्व्हिसेस लिमिटेड न्यनम्थापकीय संचालक आणि सीएफओ

बॉम्बे मर्कंटाईल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (स्थापना : १९३९) (मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक)

नोदणीकत मख्य कार्यालय : झेन जी. रंगनवाला बिल्डीग, ७८, मोहम्मद अली रोड, मंबई ४०० ००३. तर, २२-२३x२५९६१-६x/०२२-२३११x८०० खाते उर्वरित चौकशी मिस्ड कॉल : ९५१२००xx०६ टोल फ्री क्रमांक : १८०० २२० ८५४ आयएफएससी कोड : यूटीआयबी०एसब

श्री. सैयद शहाब अहमद हसन अकबर रिझवी

८७/एआरएमसी/३३१

G. २२.१०.२०२४

थ्री. सैयद हसन अकबर रिझवी (कर्जदार व गहाणवटदार)

(कर्जदार व गहाणवटदार) ल्टॅट क्र. बी/१०१, १ ला मजला, मलिक रेसिडन्सी बी विंग, दमर कंपनी रोड, फ्लॅट क्र. बी/१०१, १ ला मजला, मलिक रेसिडन्सी बी विंग, दमर कंपनी रोड ानवार नगर, जुना मुंबई पुणे रोड, सर्व्हे क्र. १५१, हिस्सा क्र. ४ (पी), तनवार नगर, जुना मुंबई पुणे रोड, सर्व्हे क्र. १५१, हिस्सा क्र. ४ (पी) ऱ्यु हिस्सा क्र. डी/२०, गाव कौंसा मुंब्रा जिल्हा ठाणे ४०० ६१२ महाराष्ट्र न्यु हिस्सा क्र. डी/२०, गाव कौंसा मुंब्रा जिल्हा ठाणे ४०० ६१२ महाराष्ट्र

८७/एआरएमसी/३३२ श्री. हैंदरअली हुसैनअली रूपार्न

(डी.आय.आर. क्र. २०२, झैनाब्या हाउसिंग कॉम्प्लेक्स, बवाझीर समोग

कौंसा मुंब्रा, ठाणे ४०० ६१२)

संदर्भ : सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲन्ड एन्फोर्समेट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या अनुच्छेद १३(१३) सहवाचन अनच्छेद १३(२) अंतर्गत सचना

१. ज्याअर्थी तुम्ही बॉम्बे मर्कंटाईल को-ऑपरेटिव्ह बँक लि. चे भागधारक व सभासद आहात

२. ज्याअर्थी बँकेच्या भागधारक व सभासदांनी ज्याद्वारे तुम्ही खालील श्रेणीमधून वेळोवेळी बँकेकडून वित्त संस्था यांच्याकडून कर्ज प्राप्त केले आहे. गृह कर्ज रु. ५०.०० लाख खाते क्र. ११३०११००००००१३ आमच्या मुसाफिरखाना शाखा येथे

:. व ज्याअर्थी सदर वित्त संस्था यांनी बँकेद्वारे त्यांचे सदर थकबाकी यांची वसुली करण्याकरिता सदर बँकेच्या खालील प्रतिभूती यांच्याद्वारे प्रतिभूत केलेल्या

फ्लॅट क्र. बी/१०११, १ ला मजला, मलिक रेसिडन्सी, बी विंग, जिमनीचा सर्व तो भाग व भूखंड असलेल्या सर्व्हे क्र. १५१, हिस्सा क्र. ४ (पी) नवीन हिस्सा क्र. डी/२०, दमर कंपनी रोड तनवार नगर, जुना मुंबई पुणे रोड, गाव कौंसा मुंब्रा जिल्हा ठाणे ४०० ६१२ महाराष्ट्र . व ज्याअर्थी तम्ही गहाण कर्ज खाते थकबाकी अनसार दि. २२.१०.२०२४ नसार एकण रक्कम रु. ५६०१७६२.०० **(प्रमख रक्कम रु.** ४७२४४५२.००

अधिक व्याज रु. ८,७७,३१०.००) अधिक भविष्यातील ९.५०% द. सा. त्यावरील अनुक्रमे संपूर्ण प्रदान होईपर्यंत. . व ज्याअर्थी तुम्हाला दि. २२.१०.२०२४ (अधिक पुढील व्याज त्यावरील) अनुसार एकूण रक्कम **रु. ५६०१७६२.०० (रु. छपन्न लाख एक हजार सातशे** बासष्ट मात्र) या रक्कमेचे प्रदान बँकेच्या पूर्ण दायित्वाचे प्रदान करण्यात कसर केली असल्याने आमच्या विनंती/मागणी यांच्या सूचना देउनही तुम्ही प्रदान

करण्यास कसूर केली आहे . व ज्याअर्थी तुम्ही तुमच्या संपूर्ण प्रदानाच्या थकबाकींमुळे आम्ही तुमची देणी सदर बँकेद्वारे जारी मार्गदर्शक तत्त्वांअंतर्गत बँक निर्देशन यांच्या मार्गदर्शक तत्त्वांसह दि. २२.१०.२०२४ पासून सदर बँकेने अकार्यरत मालमत्ता म्हणून वर्गीकृत केले आहे

७. व ज्याअर्थी सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲन्ड एन्फोर्समेट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२च्या अनुच्छेद १३ च्या उप अनुच्छेद (२) अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून तुमचे आमच्याकडून तुम्हाला मंजूर मर्यादा ही तुम्हाला आमच्याकडून पुढील मालमत्त

प्रतिभूती म्हणून करण्यात आली होती (यापुढे सदर कायदा म्हणून उल्लेखीत) . व ज्याअर्थी वरील नोदीत कारणांसाठी आम्ही याद्वारे कर्जदार/ हमीदार यांना सदर सूचनेच्या प्राप्तीपासून ६० दिवसांच्या आत आमच्याकडे दि. २२.१०.२०२४ अनुसार रक्कम रु. ५६०१७६२.०० गृह कर्ज थकबाकी व त्यावरील व्याजासह तुमचे पूर्ण दायित्वाचे प्रदान करण्याचे निर्देश देतो आहोत

अन्यथा ॲक्टच्या अनुच्छेद १३ च्या उप – अनुच्छेद (४) अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून प्रतिभूत धनको म्हणून सदर बँक कारवाई करेल. . कुपया नोद घ्यावी की, सदर कायद्याच्या अनुच्छेद १३ च्या उप अनुच्छेद (१३) अंतर्गत सदर सुचनेच्या स्विकृतीवर तुम्हाला विक्री, भाडेकरार वा अन्र (व्यवसायाच्या व्यतिरिक्त सामान्य स्वरूपात) मार्फत हस्तांतरण करण्याकरिता व सदर संबंधात तुम्हाला कोणतेही कॉन्ट्रावेशन म्हणून सदर कायद्याच्या अनुच्छेद ३१ सहवाचन अनुच्छेद २९ अंतर्गत प्रतिभूत मालमत्तेचे कोणत्याही प्रकारचे हस्तांतरण हे हस्तांतरितांमध्ये निहित असेल तर आम्ही प्रतिभूत गलमत्तेशी संबंधित सर्व हक हे तुमच्याद्वारे केलेले हस्तांतरण असे असेल व उर्वरित रक्कम काही असल्यास ती संबंधित २ व्यक्तीसा त्याचा हक

अधिकारानुसार देण्यात यईल, व अशा रकमेच्या प्राप्तीसाठी कोणीही व्यक्ती नसल्यास ती तुम्हाला देण्यात येईल. १०. सदर सुचना प्रतिभृती व हमीच्या संबंधात आमचे हक्क कोणत्याही संदर्भाविना जारी करण्याकरिता देण्यात येते

कर्जदार/हमीदार/मालमत्ता मालक यांच्या अनुसार सदर सुविधा प्राप्त केलेले व आमची थकबाकी यांचे पुन:प्रदान करण्याकरिता सह–विस्तारित तुमची दायित्वे बँकेच्या नावे असलेले आवश्यक दस्तावेज हस्ताक्षरित करून जोडावे

> (जावेद पटेल) प्राधिकृत अधिकार्र

रिलायन्स असेट रीकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड Reli@Nce

संरक्षित मालमत्ता विक्रीची सूचना (पहा नियम 6 (2) आणि त्यासह वाचा नियम 8(6) फायनान्शियल असेट्स अँड इन्फॉर्समेंट ऑफ सेक्युरिटी इंटरेस्ट कायदा 2002 तसेच त्यासह वाचा सिक्युरिटी इंटरेस्ट (इन्फोर्समेंट

याद्वारे आम जनतेला आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सुचित करण्यात येते को खालील प्रमाणे नमूद करण्यात आलेल्या अचल/ चल मालमत्ता ज्या संरक्षित धनको यांच्याकङे तार

ठेवण्यात आल्या आहेत आणि त्यांचा प्रत्यक्ष ताबा संरक्षित धनको यांचे प्राधिकृत अधिकारी यांनी घेतला आहे.

ा जान जान जान जान पाता प्रयाप प्रयाप कार्यास्य स्थाप के अवस्थाप जान जान के अवस्था कार्या जान जान जान जान जान जान रेंनीनेअर हाऊसिंग डेव्हलामेंट फायनात्म कार्यास्य तिमिदेड यांनी चीन वेगवेगळ्या असाइनमेंट करारानां दिनांक 29/03/2019 आणि 29/03/2023 चा अनुसार त्यांच्याकडे असलेली खालील प्रमाणे नमूद करण्यात आलेली आणि येणे असलेली वित्तीय मालमता आणि त्यामधील हक्क तसेच हक्क संबंध खालील प्रमाणे नमूद करण्यात आलेल्या प्रतिभूतीसह रिलायन्स असेट रीकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड (आर ए आर सी) जे **आर ए आर सी 059 (आर एव डी एफ सी एल एच एल) ट्रस्ट आणि आर ए आर सी 080 (आर एच डी एफ सी एल एच एल) ट्रस्ट यांचे विश्वस्त** आहेत त्यांना बहाल केले आहेत. सदरील करारनामा यांच्या अनुसार आग्ही संरक्षित धनको झालो असून येणे असलेली संपूर्ण रककम वसूल करण्याचा अधिकार आग्हाला प्राप्त झाला आहे. त्यामुळे निम्नस्वाक्षरीकार जे रिलायन्स असेट रीकन्स्ट्रक्शन कंपनी लिगिटेड यांचे प्राधिकृत अधिकारी आहेत ते याद्वारे पंधरा दिवसाची सूचना देत आहेत की खालील प्रमाणे नमूद करण्यात आलेल तसेच तारण ठेवण्यात आलेल्या मालमताची विक्री निम्न स्वाक्षरीकार यांचे कडून लिलाव पद्धतीने, "जस्से आहे जिथे आहे," "जे आहे ते आहे" त्या तत्वावर दिनांक 22/11/2024 रोजी कलम (2) च्या अनुसार निर्गमित करण्यात आलेल्या मागणी सुचनेत नमुद करण्यात आलेल्या रकमेच्या वसुलीसाठी तसेच सदरील रकमेवरील पुढील व्याज, शुल्क आणि आकार जी रिलायन्स असे किन्स्ट्रवशन कंपनी लिमिटेड जे **आर ए आर सी 059 (आर एव डी एफ सी एल एच एल) ट्रस्ट आणि आर ए आर सी 080 (आर एव डी एफ सी एल एच एल) ट्रस्ट यांचे विश्वस्त आहेत यांना खालील प्रमाणे नमूद करण्यात आलेल्या कर्जदार/ तारणदार यांचे कडून येणे आहे त्या रकमेच्या वसुलीसाठी करण्यात येणार आहे. राखीव किंमत आणि इ एम डी रक्कम यांचा तपशील** त्यांना खालील प्रमाणे नमूद करण्यात आले खालील प्रमाणे नमूद करण्यात आला आहे.

तारण ठेवण्यात आलेल्या मालमत्तेचा तपशील

गर ए आर सी 059 (आर एच डी ए

कर्जदार यांचे नाव, मालमत्तेचा तपशील, मागणी सूचना आणि ताबा घेतल्याची तारीख राखीव किंमत विजय ज्ञानेश्वर मोरे आणि पुनम विजय मोरे राहणार सदिनिका क्रमांक आठ, मीरा विहलेज गणेश कृपा, अमर पॅलेस जवळ, मिरा रोड पूर्व, ठाणे ठाणे महाराष्ट्र **रुपये 13,98,222** /- **४०१०** अणि **त्याच प्रमाणे** सदिनिका क्रमांक दोन, तळमजला, टाईंप ए बिल्डिंग क्रमांक सात, ऑकिंड, जी विग, कामधेनु फ्लोरा, माकाने गाव, सफाळे रेल्वे **४०५ये 139822** /-थानकाच्या जवळ. पालधर ठाणे. मालमत्ता: सदनिका क्रमांक दोन तळमजला. टाईप ए बिल्डिंग क्रमांक सात. ऑर्किंड. जी विंग. कामधेन फ्लोरा. माकाने गाव. सफाळे रेल्वे स्थानकार वळ, पालघर ठाणे. या मालमतेचा पूर्ण तो भाग (क्षेत्र सुमारे 548 चौरस फूट) मागणी सूचनाः रुपये 15,72,753 /- (रुपये पंधरा लाख बहात्तर हजार सातशे त्रेपन्न मात्र) दिनांक १/07/2017 रोजी अधिक त्यावरील पदील व्याज शल्क आणि अन्य आकार. प्रत्यक्ष. ताबा घेतल्याची तारीख 06/02/2024 आर ए आर सी 080 (आर एच डी एफ सी एल एच एल) ट्रस्ट विना महेश शर्मा ज्या महेश श्रीकृष्ण शर्मा यांच्या पत्नी आहेत, राहणार ए 13, वच हनुमान सोसायटी, महिला समिती रकूल, ठाकुर्ली पूर्व, ठाफे, महाराष्ट्र 421 201 आणि **त्याचप्रमाणे** सदिनका क्रमांक पाचशे **रुप्ये 8,55, 974** /-

ट्राज जान प्राचिमान एन जरूप हुन, 2028 रहे. विटार कर रहे. जानपता चून, जन, महाराष्ट्र में 201 जान प्राचिमान स्वाचिमान स्वाचिमान स्वाचिमान स्वाचिमान एक प्राचिमान स्वाचिमान स्वचिमान स्वाचिमान स्वचचिमान स्वाचिमान स्वचिमान स्वाचिमान जनाटन, (टक्क्य काराज राइ, जरा आवस्ता भूर, करचान, 10न महाराष्ट्र, 22.20), माराजना राचानका क्रमाळ भावर एक एक एक, समायिक क्षेत्रमाह, (म्हणजेन्छ,8.6) बीरस मीटरी, झमारत नामे जय मल्हार अपार्टमें, टिकक कॉलेज संड, असे डॉबिवली पूर्व करचाण, ठाणे, महाराष्ट्र, 42.12.3 या मालमंत्री पूर्व तो भाग, **मागणी सूचना** : रुपये 11,35,401.48 /– (रुपये अकरा लाख पस्तीस हजार चारशे एक पैसे अल्डेचालीस मात्र) दिनांक 18/10/2021 रोजी अधिक त्यावरील पुढील शुल्क आणि अन्य आकार, प्रत्यक्ष ताबा घेतल्याची तारीख27/10/2023

निकेश शंकर देवघरे जो शंकर वी देवघरे यांचे पुत्र आहेत राहणार सदिनिका क्रमांक दोनशे तीन, श्री मारलेश्वर अपार्टमेंट, चंदनसार रोड, विरार ४०। ३०५, <mark>रुपये १२,८८,१४४ /-</mark> महाराष्ट्र आणि **त्याचप्रमाणे** रूम क्रमांक ९, ओम शिव कुटीर चाळ, आर जी रोड, राजन पद्म, मालाड पश्चिम, मुंबई महाराष्ट्र ४०२ ११०. आणि **त्याच प्रमाणे** कुत्मुक हिंदित, १६६, मिट न रोड, मिनवर्च हिस्मोनावक, मुर्बई महाराष्ट्र 400007 आणि स्वाप प्रमाणे मुन्दि हाराष्ट्र 402 III.अ आण स्वाप प्रमाणे मुन्दि अणि निर्देश शंकर वी देवघरे योचे पुत्र आहे. हाराष्ट्र 400007 आणि स्वाप प्रमाणे स्वाप रोजी अधिक पुढील व्याज शुल्क आणि अन्य आकार प्रत्यक्ष ताबा घेतल्याची तारीख 07/02/2024

रूप सोन् आवेकर जे सोन् काशीराम आवेकर याचे पुत्र आहेत राहणार सदरील क्रमांक 101, दत्तकृपा वेल्फेअर सोसायटी, शिर्डी नगर ऑटो स्टॅन्ड जवळ. **रुप्ये 10,94,594** /-लासोपारा पूर्व, ठाणे, महाराष्ट्र 401 209, आणि **त्याच प्रमाणे** स्टॅंडर्ड चार्टर्ड बॅंक डेप्युटी बाय रॅंडस्टॅंड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, 90, एमजी रोड मुंबई **रुप्ये 10,94,59** /-विद्यापीठासमोर, मुंबई, महाराष्ट्र, 400 001 आणि स्<mark>याच प्रमाणे</mark> गणेश भुवन, बिल्डिंग कमांक 65, रूम नंबर 19, पहिला मजला, काकासाहेब गाडगीळ मार्ग, सैतान चौकी प्रमादेवी मुंबई महाराष्ट्र, 400 025, सुरज सोनू आंबेकर जो सोनू काशीराम आंबेकर यांचे पुत्र आहेत राहणार सदिनका क्रमांक 101, दत्तकृपा बेल्फेअर सोसायटी, शिर्डी नगर ऑटो स्टॅन्ड जवळ, नालासोपारा पूर्व, ठाणे, महाराष्ट्र, 401 209, आणि स्याच प्रमाणे उत्सव को-ऑपरेटिव हान्जसिंग सोसायटी, गालानगर आचोळे रोड, नालासोपारा पूर्व महाराष्ट्र, 401 209 आणि स्थाच प्रमाणे 1/20, एम एवं क्रमांक 64, गणेश भुवन गोखले रोड पश्चिम, मुंबई आणि **त्यापप्रमाणे** गणेश भुवन, इमारत क्रमांक 65, रून क्रमांक 19, पहिला मजाला, काकारसाहेब गाडगीळ मार्ग, सैतान बीकी, प्रमादेवी, मुंबई महाराष्ट्र 400 025 आणि सुलोचना सोन् आवेकर ज्या सोन् काशीराम आवेकर यांच्या पत्नी आवेह ता प्राचण स्वतिभक्त क्रमांक 101, वतकृपा बेल्फेअर सोसायदी, शिखीं नगर ऑटो स्टेन्ड जवळ, लालासीयप पूर्व, योणे महाराष्ट्र 401 209, आणि त्याप प्रमाणी 1/20, एम एव कमांक 64, गोणश गोखले रोड परिकाम, मुंबई मालमान स्वतिका कमांक 405, बीथा मजता क्षेत्र 455 बीरस फूट म्हणजेच42,28 बीरस मीटर (बिल्ड अपक्षेत्र) इमारत नामे पार्थ अपार्टमेंट, गौजे विरार, तालुका वसई, जिल्हा पालघर, सर्वे क्रमांक 399, हिस्सा क्रमांक पाच, नोंदणी उपजिल्हा वसई आणि जिल्हा नोंदणी जिल्हा पालघर या मालमत्तेचा पूर्ण तो भाग. **मागणी सूचना** : रुपये 10,70,005. 37 /- (दहा लाख सत्त्तर हजार पाच पैसे सदतीस मात्र) प्रत्यक्ष ताबा घेतल्याची तारीख 29/02/2024

: 20/11/2024 सकाळी 11 ते दुपारी दोन बोली सादर करण्याची अंतिम तारीख . २१/11/2024 संध्याकाली पाच वाजेपर्यंत : 22/11/2021 सकाळी 11 ते दुपारी एक वाजेपर्यंत प्रत्येकी पाच मिनिटांच्या अमर्याद वाढाव्यासह

मालमत्तेची विक्री राखीव किमती पेक्षा कमी किमतीला करण्यात येणार नाही आणि सदरील विक्री प्रक्रिया ही संरक्षित धनको म्हणजेच आर ए आर सी यांच्या मान्यतेस अधीन असेल

इ लिलाव प्रक्रिया **मेसर्स सी 1 इंडिया प्रायब्देट लिमिटेड** यांच्या माध्यमातून ऑनलाईन प्लॉट क्रमांक 68 गुरगाव हरियाणा पिन कोड 122 003 यांच्याकडून घेण्यात येणार आहे इच्छुक बोलीदार यांनी आपली बोली सादर करण्याच्या पूर्वी आएल्याकडे वैध ई-मेल आयडी आहे यांची खातर जमा करणे आवश्यक आहे तसेच आपली नावे www.bankeauctions.com

येथे नोंद करणे आवश्यक आहे आणि आपला युजर आपडी आणि पासवर्ड मेसर्स सी । इंडिया प्रायव्हेट लिमिटेड येथून प्राप्त करावा, इस्टुक बोलीवर योगा इ लिलावाच्या संदर्भातील प्रशिक्षण मेसर्स सी ० इंडिया प्रायवेट लिमिटेड यांच्याकडून टेप्यात येख्न (संपर्क व्यक्ती : श्री धरणी कृष्ण, मोबाईल क्रमांक + 91 9948182222 Delhi @citalda.com किंव support@bankeauctions.com) (हे स्टलाइन क्रमांक 7291981124, 25, 26) आर ए आर सी 059 (आर एव डी एक सी एल) ट्रस्ट मालमते करिता ईएमडी रक्कम आरटीजीएस किंवा एनईएकटी यांच्या माध्यमातून **वालू खाते क्रमांक 6742557088 बेंकेचे नाव** :

आर ए आर सा 1559 (आर एवं डा एफ ने एटा) ट्रस्ट मालम कारत अर्पसंज एकम आरटाआएस किया एमईएफटा याच्या माध्य-मालम कार्य हुम्मक 6742557088 बक्च मान : इंडियन बैंक मालम सांताकुक पश्चिम साखा मुंबई 400 654, लामार्शीय माव आर ए आर सी 509 (आर एवं डी एक सी एक एस एक एस सी कोड़ IDBIO 005010 या खात्यात भरणा करणे आवश्यक आहे. कृपया नांद घ्यावी की ईएमडी रकमेशाठी धनादेश किया धनाकर्ष यांचा स्वीकार केला जाणार नाही आर ए आर सी 080 (आर एवं डी एक सी एल एवं एलं) ट्रस्ट मालमते करिता एमडी रक्कम आरटीजीएस किया एमईएफटी यांच्या माध्यमातून चालू खाते क्रमांक 122505002146 बैंकेचे नाव आयसीआयमदीआय बैंक लिनिस्डे, शाखा बीतर देसाई शाखा, मूंबई 400 058 लामार्थीय नांच आर ए आर सी 080 (आर एवं डी एक सी एल एवं एल्) ट्रस्ट , आय एफ एस सी कोड ICIC0001225 या खात्यात जमा करणे आवश्यक आहे. कृपया नांद घ्यावी की ईएमडी रकमेशाठी धनादेश किया धनाकर्ष यांचा स्वीकार केला जाणार नाही

राखीव किमतीपेक्षा कमी किमती करिता प्राप्त झालेल्या बोली तसेच इएमडी शिवाय प्राप्त झालेल्या बोली यांचा स्वीकार केला जाणार नाही, बोलीदार आपल्या बोली रकमेत रुपये पाच हजार

यशस्वी बोलीदार यांनी विक्री किमतीच्या पंचवीस टक्के रक्कम यशस्वी बोलीदाराची घोषणा झाल्यानंतर ताबडतोब अदा करणे आवश्यक आहे, यशस्वी बोलीदार यांनी विक्री किमतीच्या उर्वरित

75 टक्के रक्कम यशस्वी बोलीदाराची घोषणा झाल्यानंतर पंधरा दिवसात अदा करणे आवश्यक आहे.

75 टक्क रक्कम यस्पत्र वालावपांचा धाषणा झाल्यानतर पर्धरा ।दवसात अदा करण आवस्थ्य आह.

बोलीवर प्रती चरील प्रमाण मृत करण्यात वालेल्या रुक्मेचा मरणा करण्यात कर्ष्ट्र केट्यास त्यानी भरणा केलेली सर्व रक्कम जात करण्यात येईल.

10 यशस्त्री बोलीवरांची सर्व रक्कम कोणत्याही व्याजाशिवाय परत करण्यात येईल आणि हा परतावा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सात दिवसात करण्यात येईल.

11 प्राधिकृत अधिकारी यांनी दितेली सर्व ती माहिती त्यांच्या माहितीनुसार आणि झानानुसार आहे. त्यात कोणतीही बूक असल्यास त्यासाठी प्राधिकृत अधिकारी जावाबदार असणार नाहीत.

कोणतीही बोली स्वीकरण्याचा अथवा नाकरण्याचा तसेच कोणतीहे कारण न देता बोली प्रक्रिया पुढे ढकलण्याचा किया वहकूक करण्याचा तसेच लिलावासाठी ठेक्प्यात आलेत्या अटी आणि शांति मध्ये बदल करण्याचा अधिकार प्राधिकृत अधिकारी यांनी राखून ठेवला आहे.

13 ई लीलाव विकीमाठी ठेक्प्यात आलेल्या मातमाचांची आणि त्यावर असलेल्या भार तसेच अन्य हक्क आणि हक्क संबंधाची स्वतंत्र वॉकशी बोलीवार यांनी करणे आवश्यक आहे आणि ही प्रक्रिया अध्यत कोणतील करण स्वतंत्र वांची अस्त करणाणात्र आहांची आहम होती आहत करणात्र सात्र मांची करणे आवश्यक आहे आणि ही प्रक्रिया अध्यत कोणतील करण स्वतंत्र वांची करणे आवश्यक आहे आणि ही प्रक्रिया

आपली बोली सादर करण्यापूर्वी करून घ्यावी, बोली सादर करण्यात आल्यानंतर मालमत्ते संदर्भातील भार, दर्जा किंवा अन्य कोणतीही तक्रार स्वीकारली जाणार नाही

जारता नारता त्यार करणात्र वरणात्र वरणात्र वर्षात्र करणात्र जात्र करणात्र करणात्र करणात्र करणात्र करणात्र करणात् उपलब्ध वर्षारीलाच्या अनुसार या सूचनेच्या तारवंषर्यंत सदरील गालमचेतरील कोणत्याही भारासदर्यति निगमस्वाक्षरीकार याना कोणतीही भाहिती उपलब्ध नाही. कोणतीही देयके, करविषयक देयके, टीडीएस, जीएसटी, गालमचेतरील युल्क, वैधानिक देयके किंवा अन्य देयके, मुद्रांक युल्क आणि नोंदणी युल्क जे मालमचेच्या विक्री संदर्भात असेल ते

खरेदीदार यांनी अदा करणे आवश्यक आहे. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया 180010339711 / 18003099711/ 1003099711 यांच्याशी संपर्क साधाव

सिक्युरिटी इंटरेस्ट (इन्फोर्समेंट) नियम 2002 चा नियम 6(2), 8(6) आणि 9(1) च्या अनुसार पंधरा दिवसांची वैधानिक सूचना

कर्जदार, सहकर्जदार, हमीदार, आणि तारणदार यांना याद्वारे सूचित करण्यात येते की वरील प्रमाणे नमूद करण्यात आलेली रक्कम तसेच त्यावरील त्या पुढील व्याज आणि विलावाच्यापूर्वी करण्यात आलेला खर्च संबंधित कर्जदार यानी अदा करावा अन्यथा वरील प्रमाण नमूद करण्यात आलेल्या मातमचेची लिलाव पद्धतीने विक्री करण्यात येहंल आणि ही विक्री पूर्ण झाल्यानंतर रक्कम शिल्लक राहिल्यास ती व्याजासह वसूल करण्यात येहंल. लिलावासाठी निर्धारित करण्यात आलेल्या तारखेपर्यंत कोणतीही बोली प्राप्त न झाल्यास संरक्षित धनको यांना सदरील मालमत्ता खाजगी कराराच्या माध्यमातून राखीव किमतीला किंवा त्यापेक्षा अधिक दराने संबंधित खरेदीदाराला विक्री करण्याची मुभा असेल. कर्जदार, सह कर्जदार, हमीदार आणि तारण दार यांना याद्वारे सूचित करण्यात येते की त्यांनी ताबा घेण्यात आलेल्या मालमतेमध्ये असलेल्या त्यांच्या वस्तु, घरगुती वापराच्या वस्तु अन्यत्र स्थलांतरित कराव्यात ज्या तारण ठेवण्यात आलेल्या मालमतांचा ताबा घेताना नोंद करण्यात गलेल्या पंचनाम्यात नोंद करण्यात आल्या आहेत. आणि सदरील वस्तू या सूचनेच्या तारखेपासून सात दिक्सात अन्यत्र स्थलांतरित कराव्यात. या सूचनेच्या तारखेपासून सात दिक्सात सदरील स्तू स्थलांतरित करण्यात न आल्यास कंपनीला या वस्तू "जसे आहे जिथे आहे" आणि "जे आहे ते आहे" त्या तत्त्वावर कर्जदार, सहकर्जदार, हमीदार आणि तारणदार यांच्या जोखमीने आणि

रथळ महाराष्ट्र, दिनांक : 25/10/2024 प्राधिकत अधिकारी : रिलायन्स असेट रीकन्स्टक्शन कंपनी लिमिटेड

सुमना : सरफेसी कायदा 2002 चे कलम 13 (2) च्या अनुसार निर्गमित करण्यात आलेल्या मागणी सूचनेच्या तारखेनंतर कोणतीही रक्कम अदा करण्यात आलेली असल्यास त्या रकमेचा विचार येणे असलेली रक्कम तसेच तडजोडीच्या वेळी करण्यात येणार आहे.

ठिकाण : मुंबई दिनांक : २३ ऑक्टोबर, २०२४

गुल्काने अन्यत्र स्थलांतरित करणे भाग पडेल. आणि त्या वस्तूंच्या संदर्भात कोणत्याही दाव्यासाठी कंपनी जबाबदार राहणार नाही

अनिल कोथरी डीआयएन : ००१७७९४५